

148/149, SALAI GODHANI, HUDKESHWAR ROAD, NEAR
CHIKNA VILLAGE, NAGPUR 441202

PHONE: 7823850876/9307464978

NAAC ACCREDITED INSTITUTE

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

EMAIL: gwcet@refiffmail.com website: www.gwcet.ac.in



NAAC CYCLE 2

CRITERIA 6: GOVERNANCE, LEADERSHIP & MANAGEMENT

6.2.1 The institutional perspective plan is effectively deployed and functioning of the institutional bodies is effective and efficient as visible from policies, administrative

To reduce enormous use of paper & printing the entire data, sign and seal by the competent authority for all the papers from Page No. 2 to Page No. 51, we have used Class - 3 Digital Signatures where a Registration Authority i.e Dr. Salim Chavan, Principal, Govindrao Wanjari College of Engineering & Technology authenticate the documents and responses claimed in this pdf file. The data uploaded is sample copy of relevant information asked.



6.2.1 The institutional perspective plan is effectively deployed and functioning of the institutional bodies is effective and efficient as visible from policies, administrative setup, appointment, service rules, and procedures, etc.

Sr. No.	Details	Page No.
1	Organogram of the College & Code of Conduct & Responsibilities	03
2	HR Policy	10
2	Service Book	16
3	Recruitment Policies	23
4	Grievance Redressal Committee and Mechanism	31
5	Action Taken Report of Grievance Redressal	51



NAAC ACCREDITED


AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in

President Dr. (Smt) Suhasini Wanjari	Secretary Adv. Abhijit G. Wanjari	Treasurer Dr. Smeeta Wanjari	Principal Dr. Salim Chavan
---	--------------------------------------	---------------------------------	-------------------------------

1) Organogram of the College

Organizational Structure of the Institution



Member Secretary
Governing Body
 Govindrao Wanjari College
 of Engineering & Technology
 Salai Godhani, Hudkeshwar Road
 Nagpur-441204



**Govindrao Wanjari College of Engineering &
Technology, Nagpur**

**A HANDBOOK
OF
CODE OF CONDUCT**



NAAC ACCREDITED

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in

President
Dr. (Smt) Suhasini Wanjari

Secretary
Adv. Abhijit G. Wanjari

Treasurer
Dr. Smeeta Wanjarri

Principal
Dr. Salim Chavan

INDEX

Sr.No.	Content	Page NO.
1	Code of Conduct For The College Governing Body	2
2	Code of Conduct For The Principal of The College	3
3	Code of Conduct For Teachers	4
4	Code of Conduct For Students	5





NAAC ACCREDITED

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in

President
Dr. (Smt) Suhasini Wanjari

Secretary
Adv. Abhijit G. Wanjari

Treasurer
Dr. Smeeta Wanjari

Principal
Dr. Salim Chavan

CODE OF CONDUCT FOR THE COLLEGE GOVERNING BODY

1. The Governing Body of the college is supposed to look after the smooth working of the college and should take care of the rules and regulations of the Central Govt. /UGC/State Govt. and affiliating University.
2. The Governing Body is supposed to look after the academic and physical growth of the college and provide necessary support for the same.
3. The Governing Body will not interfere in the day-to-day administration of the college and it has at large the responsibility of smooth conduct of the college.
4. The Governing Body should be aware of the changes taking place in academic and other developments in the field of higher education and should share in the meeting while arriving at the decision of college development.
5. The Governing Body should be helpful and supportive for all the activities in the college and also think progressively. It should have proper commitment for the development of the college and should bear very high moral character.





NAAC ACCREDITED

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in

President
Dr. (Smt) Suhasini Wanjari

Secretary
Adv. Abhijit G. Wanjari

Treasurer
Dr. Smeeta Wanjari

Principal
Dr. Salim Chavan

CODE OF CONDUCT FOR THE PRINCIPAL OF THE COLLEGE

1. The principal is full time academic and administrative officer of the college and will act as drawing and disbursing authority.
2. The Principal shall be the administrative authority in academic as well as in all disciplinary matters. His decision shall be final and binding for all.
3. The Principal as an academic head should think innovatively for overall development of students in the college.
4. He/she should encourage and support research activities through the faculty and P.G. Students.
5. The principal should take regular meetings with the HODs for smooth conduction of academic work.
6. The principal should follow the various rules, regulations and norms of various regulatory authorities like AICTE, DTE and University.
7. The principal should prepare yearly plan, administrative and financial management in consultation with governing council for sanction and execute it with commitment.
8. The principal is supposed to plan & execute sports, extra-curricular and cultural activities for overall development of the students.
9. The principal has to manage and control faculty and staff on the campus and make optimum utilization of the available Infrastructure.
10. The principal should be punctual and cooperative to all his colleagues and seniors.
11. The principal should motivate the staff for overall research development and towards extension activities.
12. The principal should motivate the faculties for collaborative projects with industry, consultancy and funded projects from various funding agencies of central/state government and public sector.
13. The principal should march the institute in line with the short term & long term goals in order to achieve the vision.





NAAC ACCREDITED

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in

President
Dr. (Smt) Suhasini Wanjari

Secretary
Adv. Abhijit G. Wanjari

Treasurer
Dr. Smeeta Wanjarri

Principal
Dr. Salim Chavan

CODE OF CONDUCT FOR TEACHERS

1. Teachers should exercise leadership in their role as supervisors by acting as positive role models, acknowledging the work of staff and encouraging initiatives, responsiveness and leadership amongst staff.
2. Teacher should treat colleagues as professional equals, regardless of their status. Also treat colleagues with courtesy at all times.
3. Teachers should have high standard in teaching and learning by engaging students in learning.
4. Teacher should help students to develop a sense of responsibility, self reliance and independence so as to be competent in all aspect.
5. Teachers should implement advance teaching learning methodologies to meet the educational goals.
6. Teachers are accountable for encouraging students to strive for high standards and to value learning.
7. Teachers should have fairness in their duties and integrity in their work.
8. Alternate teaching arrangements need to be made while applying for any leave in discussion with the Head of the Department and approval of the Principal.
9. The teacher must wear the I-Card and follow the dress code.
10. Teachers should honestly contribute toward the overall development of the college.
11. Teachers should upgrade in research activities, participate in FDP, STTP and Conferences.
12. Teachers are expected to use ICT, online course materials, MOOCS & SWAYAM.
13. Teachers are expected to register and obtain at least one online course (NPTEL or MOOCS) certification and encourage the students accordingly.





NAAC ACCREDITED

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in

President
Dr. (Smt) Suhasini Wanjari


Secretary
Adv. Abhijit G. Wanjari

Treasurer
Dr. Smeeta Wanjari

Principal
Dr. Salim Chavan

CODE OF CONDUCT FOR STUDENTS

1. The students must treat all members of the college community with respect and courtesy.
2. The student must be ambassadors for the college in the local area: be courteous and polite to members of the local community.
3. The students should keep the identity card with them regularly and should wear the dress code. Whenever asked student should show the identity cards to the authorities.
4. Every student must have a minimum attendance of 75%.
5. Attendance at all lectures/ practical/tutorials/tests/assignments/examination is compulsory for all subjects. A student, who is not regular in attendance or fails to carry out his/her work to the satisfaction of the Principal, is liable to cancellation of his/ her terms.
6. The student who remains absent for the Sessional examination due to his/ her illness will be required to submit the medical certificate, along with the application endorsed by parents.
7. The student willing to leave the college during working hours should have proper permission from class incharge/head of department/principal.
8. It is necessary for the students to be present at the time of admission in college and filling up of any examination form.
9. Ragging is strictly prohibited in the college premises and outside. Students indulging in ragging will be punished as per "UGC regulation on curbing the menace of ragging in higher education institutions, 2009, published in the Gazette of India dated 4th July, 2009.
10. Strict action will be taken against the students those who are under the influence of smoking, chewing tobacco and consumption of alcohol in any form.
11. Copying in any examination, keeping notebook pages, directly or indirectly possessing the wrong way, exchanging answer sheets or supplementary answer sheets, allowing proxy writer will be treated as an offence and necessary action will be taken on the student.
12. Respect the facilities, books and resources provided to assist you in your studies.
13. The rules set by the College Principal needs to be followed time to time.





Amar Sewa Mandal's

GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY
148/149, SalaiGodhani, Near Chikna Village, Hudkeshwar Road, Nagpur – 441204

Ph - 7823850876 / 9307464978

NAAC ACCREDITED

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in



President
Dr. (Smt) Suhasini Wanjari

Secretary
Adv. Abhijit G. Wanjari

Treasurer
Dr. Smeeta Wanjari

Principal
Dr. Salim Chavan

2)HR Policy



GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING AND TECHNOLOGY, NAGPUR

Human Resource Policy Handbook





2.5 INCENTIVES AND REWARDS

2.5.1 Staff Members are eligible for the following incentives and rewards, based on their performance, contribution and years of service at the Institution. Point inapplicable to staff members with minimum 1 year of service at the Institution.

- For producing 100% results in a theory paper: Rs 1000/- Cash Award.
- Department-wise, Yearly, BEST TEACHER AWARD: Rs 2000/- Cash Award.
- Professional Society Life Membership Fee -100% paid by the Management for Faculties with minimum two years of service at the Institution (Maximum On Professional Society per Staff Member).
- Summer/Winter Schools/Seminars/Conferences - 50% TA, 50% Fees and On Duty for faculties with less than 3 years experience. 100% TA, 100% Fees Payables for faculties with more than 3 Years experience at the Institution (1 program/Year)

2.5.2 Support Staff Members are provided with free computing skills programs. In addition, they can avail fees and on-duties towards higher education against service agreements.

3. LEAVE

3.1 CASUAL LEAVE

3.1.1. All employees are entitled to 15 days of CL, or part thereof, in a calendar year depending on the date of joining. CLs are to be used at the discretion of the employee, subject to the approval of the Head of the Department. Unused CLs do not get carried over to the subsequent calendar year under any circumstances. CLs entitled to employee for the year can be availed proportionately in the same calendar year.

3.1.2. Not more than 3 CLs can be availed in continuation. The Holidays or Weekend days that are sandwiched in the CL duration are counted as CLs. CL can be taken for half day also.

3.1.3. Casual Leave must not be Pre-fixed or suffixed to vacation or any other type of Leave, except DL.

3.1.4. It is necessary to get prior sanction of CL by reporting to the authority .

3.1.5. In case of emergency, telephonic intimation is acceptable to reporting authority and not through the subordinate. All CL forms must necessarily be sanctioned by the concerned Heads of the Department and further submitted to Administration office Department. CL of Head of the Department is sanctioned by the Principal / Director. The application of CL if not submitted before, it is to be submitted within four days from the date of availing the CL.

3.1.6. CL cannot be equated with ML or vice versa





NAAC ACCREDITED

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in

President
Dr. (Smt) Suhasini Wanjari

Secretary
Adv. Abhijit G. Wanjari

Treasurer
Dr. Smeeta Wanjari

Principal
Dr. Salim Chavan

3.2 COMPENSATORY LEAVE

3.2.1. In general, prior approval of Principal should be obtained by the HOD, for carrying out works on compensatory leave basis to the staff. However, compensatory leave towards unscheduled hours of works due to urgency, entrusted to a staff on special occasions by the HOD, will be granted on specific reason and recommendations of the HOD in writing within three days from the date / period of carrying out such work.

3.2.2. Later on compensatory leave can be availed only after applying to the Principal and getting it sanctioned in advance. The record of such compensatory leave will be maintained in the office. The compensatory leave should be availed within two months after the actual date of working. Compensatory leave cannot be attached to casual leave.

3.2.3. Compensatory leave will not be granted to any staff in case of special classes, educational tours, university practical examinations, ISO, Accreditation, Inspection of AICTE/University, other bodies, emergency works and special working on Saturday etc.

3.3 ON DUTY

3.3.1. On Duty Permission will be granted only with the prior approval in writing from the Head of the Department and an approval by the Principal. The staff must also sign in the register maintained for availing On Duty.

3.3.2. The Teaching staff members will be allowed a maximum of 15 working days in an academic year as ON DUTY for the purpose of attending board meetings/Central valuation/ External Examiner for practical examinations connected with university/AICTE during the college working days. Staff should produce evidence from the Competent authority for having done the intended duty. Otherwise such absence will be treated as leave.

3.3.3. All other ON Duty leaves, if any, pertaining to the college should be specially allotted by the HOD or Principal and permission obtained in advance from the Principal.

3.4 VACATION LEAVE

3.4.1. Only UGC selected teaching Staff members (Professors, Associate Professors and Assistant Professors) are eligible to avail vacation leave.

3.4.2. Vacation can be availed only during the vacation period. The vacation period will be declared by the Principal. Generally the semester and vacation period as follows:





NAAC ACCREDITED

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in

President Secretary Treasurer Principal
Dr. (Smt) Suhasini Wanjari Adv. Abhijit G. Wanjari Dr. Smeeta Wanjari Dr. Salim Chavan

3.5 EARNED LEAVE [EL]

If any staff is detained for completing a specific task assigned by his / her superior and is unable to avail the vacation / holiday period, that he / she is otherwise eligible for, adequate compensation, shall be given in the form of EL. The duration of EL is half number of days that he / she have been detained for the specific task in the vacation / holiday period. Employees should avail such EL during non-active period of the semester.

3.6 CONVERTING VACATION LEAVE INTO EARNED LEAVE

3.6.1. Teaching staff can carry only 50% of their vacation leave at the rate of one day EL for two days of vacation leave to the next academic year as Earned Leave.

3.6.2. Earned Leave should be applied in advance and got sanctioned, before being availed.

3.6.3. CL, CCL, DL or other leave cannot be combined with Earned Leave under any circumstances.

3.7 EARNED LEAVE FOR NON TEACHING STAFF

Every non teaching staff of the college is eligible for the Earned Leave as per the following rules:

(i) During the probation period, Earned Leave will accrue at the rate of 15 days a year. (1 ¼ day per month). On completion of the probation period, the rate will be 30 days a year. (2 ½ days per month).

(ii) Earned Leave should be availed in advance and get sanctioned, before being availed.

(iii) Earned Leave may be refused or curtailed depending on the exigencies of work.

(iv) Non teaching staff can carry to their credit only 20 % of the earned leave to the extend to the next academic year.

3.8 MATERNITY LEAVE

The leave can be granted to UGC selected lady staff subject to the following conditions:

(i) Should have completed the minimum of three years of satisfactory service.

(ii) The maternity leave is limited to a maximum of 3 months only.

(iii) Should give an undertaking that they will work for two years after rejoining the duty and forego the vacation to the extend of 0 days (at 30 days per year) in the succeed in summer vacation.

(iv) Non Teaching female staff are eligible to avail 30 days only subject to the above conditions.





3.9 MEDICAL LEAVE

3.9.1. All employees are entitled to 10 days of full pay ML, or part thereof, in a calendar year depending on the date of joining. An oral (unexceptional cases) or written request will be required for availing ML due to illness or injury.

3.9.2. Request for extension of ML will be considered by the Head of the Department /Principal/Management. An employee returning from ML will be required to submit a physician's certificate and a fitness certificate.


3.9.3. For one to three days Medical Leave there is no need to produce Medical Certificate. For more than three days leaves there is need to submit the Medical Certificate authorized by an MBBS doctor.

3.9.4. Scheduled Absences: Planned absences and other excused absences with or without pay must be requested and approved in advance. Medical appointments and scheduled surgery must also be approved by the Head of the Department Management.

3.9.5. Unscheduled Absences Unplanned absences can be very detrimental to work place efficiency. In case of sudden illness or other unexpected circumstances, an employee should notify or arrange to notify his / her superior immediately. If this is not possible, a family member is expected to alert the Head of the Department as soon as possible to explain the situation and indicate the expected date and time of return.

3.9.6. Unused MLs will be carried forward into the subsequent year[s].




 Member Secretary
 Governing Body
 Govindrao Wanjari College
 of Engineering & Technology
 Salai Godhani, Hudkeshwar Road
 Nagpur-441204

ये.का.मु.-६०,००० पु. (२४ पानी)-१-२०१४-एएलएच* (एच) २५६
G. I., P. and S. D. No. MIS-1275-23592-D, dt. 11-10-57.
शा. प., वि. वि. क्र. सेवापु.-१०८७/घ. क्र.१/सेवा, ९, दि. १२-२-९२.
सा. वि. क्र. सेवापु.-१०८७/घ. क्र.१/सेवा, ९, दि. ५-२-९२]

सर्वसा. २८० म
Gen. 280 m.

Dr.Salim A.Chavan

Principal

Date of Joining :- 05/03/2019

सेवा पुस्तक

राजपत्रित व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांकरिता

[शासकीय अधिसूचना, वित्त विभाग, क्र. २७०६-सी, दिनांक १२ नोव्हेंबर १९३५ (मध्ये प्रस्थापित), महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या अधीन]

(मूळ पुस्तक केवळ शासकीय वापरसाठी आहे)

[किंमत रु. २७=००]

(१) पूर्ण नाव =

Dr. Salim Allahpala Chavan
Muslim (Te 17) OBC

(२) धर्म, जात (पंचगोत्र)

Plot No. 304, Plot No. 15

(३) (अ) सध्याचा पत्ता = Shivanand Apartment, 2nd floor
(ब) पोलित केलेले स्वाम्य व पत्ता = Bank Colony, Ujwal Nagar,
Somalwada, Nagpur - 440025
MR. Allahpala Chavan

(४) वडिलांचे नाव व राहण्याचे ठिकाण - Plot No. 46, Kachma Society,
Yavatmal - 445001
07/04/1967

(५) जन्मदिनांक, मक्की करून तो ख्रिस्ती रूपाप्रमाणे
लिहिता येईल तेवढा अचूक लिहिता. Seventy one April N.H.
Sixty seven.

(६) तंतोतंत उंची = 5-11"

Mole on neck

(७) ओळखण्यासाठी अंगावरील खुणा -

M.E, PhD

(८) (अ) नियुक्तीच्या वेळची शैक्षणिक अर्हता -
(ब) नियुक्तीनंतर प्राप्त केलेली शैक्षणिक अर्हता -

(९) शासकीय कर्मचाऱ्याची दिनांकित सही -

(१०) क्रमांक १ ते ९ मधील नोंदी तपासल्याबद्दल कार्यालय
प्रमुखाची अथवा इतर कोणत्याही साक्षात्कार अतिवजाऱ्याची
दिनांकित सही व पदनाम.

SECRETARY
AMAR SEWA MANDAL
SAKKARDARA CHOWK NAGPUR-9

(११) वैद्यकीय तपासणीचा अहवाल :-
(एक) प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक :-
(दोन) प्रमाणपत्र देणारा अधिकारी व त्याचे पदनाम :-

टीप :- या पृष्ठावरील नोंदी नियान प्रत्येक पाच वर्षांनंतर नव्याने करण्यात याव्यात किंवा त्या पुन्हा साक्षात्कार करण्यात याव्यात.

जो अराजपत्रित शासकीय कर्मचारी इंग्रजीत, हिंदीत किंवा मराठीत आपली सही करण्याइतपत साक्षर नसेल अशा कर्मचाऱ्याच्या अंगठ्याचे व बोटांचे ठसे घ्यावेत.



[Handwritten signature]

[Handwritten signature]

टीप :- निवृत्तिवेतनावाबत होणारा चास टाळण्यासाठी पुढील परिस्थितीसंबंधात सेवा पुस्तकात पुढील प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिलेली असतील, याची विशेष काळजी घ्यावी.

SECRETARY
AMAR SEWA ...
SAKARDARA CHOWK ...
प्रश्न

परिस्थिती

(१) कायम कनिष्ठ कर्मचाऱ्याची वरिष्ठ श्रेणीत जेव्हा स्थानापन्न म्हणून काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली असेल.

रिक्त पदाचे स्वरूप कोणते? हे पूर्ण रिक्त पद आहे की दुसरा एखादा अधिकारी त्याच पदावरील नेमणुकीचा तोच कालावधी निवृत्तिवेतनासाठी हिशेबात घेत आहे?

सेवेचा प्रारंभ जेव्हा पुढीलप्रमाणे होत असेल :-

(२) 'स्थानापन्न'

...

वरीलप्रमाणे

(३) 'परिवीक्षाधीन'

...

ही विशेषरित्या नेमून दिलेली परिवीक्षाधीन नेमणूक आहे की, केवळ (२) खालील प्रकरण आहे?

(४) तात्पुरत्या नेमणुकीत स्थानापन्न

...

तात्पुरती नेमणूक नंतर कायम करण्यात आली काय?


(५) निलंबित केल्यानंतर पुन्हा सेवेत घेऊन

...

निलंबनाचा कालावधी रजा व निवृत्तिवेतन यासाठी हिशेबात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत काय?

कार्यालय प्रमुखाने किंवा इतर साक्षांकन अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, सेवा पुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील सर्व नोंदी मी रीतसर पुनःसाक्षांकित केल्या आहेत आणि
* चा अपवाद करता त्या बरोबर असल्याचे आढळून आले.



दिनांक 19/08/2019

कार्यालय प्रमुखाची सही
SECRETARY
AMAR SEWA MANDAL
AKKARDARA CHOWK NAGPUR-1

* अपवाद नसेल तेव्हा हे खोडून टाकावेत.

कार्यालय प्रमुखाने किंवा इतर साक्षांकन अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, सेवा पुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील सर्व नोंदी मी रीतसर पुनःसाक्षांकित केल्या आहेत आणि
* चा अपवाद करता त्या बरोबर असल्याचे आढळून आले.

दिनांक २०

कार्यालय प्रमुखाची सही

* अपवाद नसेल तेव्हा हे खोडून टाकावेत.

कार्यालय प्रमुखाने किंवा इतर साक्षांकन अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, सेवा पुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील सर्व नोंदी मी रीतसर पुनःसाक्षांकित केल्या आहेत आणि
* चा अपवाद करता त्या बरोबर असल्याचे आढळून आले.

दिनांक २०

कार्यालय प्रमुखाची सही

* अपवाद नसेल तेव्हा हे खोडून टाकावेत.

कार्यालय प्रमुखाने किंवा इतर साक्षांकन अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, सेवा पुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील सर्व नोंदी मी रीतसर पुनःसाक्षांकित केल्या आहेत आणि
* चा अपवाद करता त्या बरोबर असल्याचे आढळून आले.

दिनांक २०

कार्यालय प्रमुखाची सही

* अपवाद नसेल तेव्हा हे खोडून टाकावेत.



NAAC ACCREDITED

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in

President	Secretary	Treasurer	Principal
Dr. (Smt) Suhasini Wanjari	Adv. Abhijit G. Wanjari	Dr. Smeeta Wanjari	Dr. Salim Chavan

2) RECRUITMENT POLICIES



Amar Sewa Mandal's
GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY
148/149, Salai Godhani, Near Chikna Village, Hudkeshwar Road, Nagpur – 441204
Ph - 7823850876 / 9307464978



NAAC ACCREDITED

AN ISO 9001-2015 & ISO 14001-2015 CERTIFIED INSTITUTE

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in

President	Secretary	Treasurer	Principal
Dr. (Smt) Suhasini Wanjari	Adv. Abhijit G. Wanjari	Dr. Smeeta Wanjari	Dr. Salim Chavan

Recruitment Policy

- 1) Every year the vacant post for faculty and supporting staffs are created.
- 2) The approval for filling this post is taken in the College Development Committee and governing body of the Institute.
- 3) The advertisement is published in the various leading newspapers in English and Regional language.
- 4) For the post to be filled through UGC Committee the approval for the roster is sought from the BC cell of affiliating University.
- 5) The university approves the draft of advertisement which is then published in newspaper.
- 6) The university nominates selection committee which conduct the interview and recommend the candidate for various post advertised
- 7) Then the proposal for UGC Approval is send to the university.
- 8) The supporting staffs are selected by the Interview Committee consisting of Principal, HOD and office superintendent.



PRINCIPAL
Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Salai Godhani, Hudkeshwar Rd.
Nagpur-441204

'जीएसटी'मुळे खाद्यपदार्थांची दरवाढ अटळ



(पान १ वरून) गणेश शेही यांनी दिलेल्या माहितीनुसार उपाहारगृह व्यावसायिकांना खाद्यपदार्थां तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर घटकनिहाय पाच, बारा आणि

चिवडा, फरसाण व्यावसायिकांना दिलासा

लक्ष्मीनारायण विठ्ठलाचे प्रशांत डाल म्हणाले, की तैतमालावर आठवला पाच टक्के जीएसटी हाचा लागला तरी तयार खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बारा टक्के जीएसटी घेतला जातो त्यामुळे कच्च्या मालावर दिलेल्या जीएसटीचा वर परतावा मिळतो त्यामुळे सध्या दरवाढ होणार नाही. पण, २५ किलोच्या तरील रोटजाकित कच्चा माल घेण्याचे नियोजन करावे लागेल. या पूर्वी वरचोरी वरण्यासाठी उत्पादनाच्या लेबल शिवाय खरेदी विक्री चेक्री जाण्याची त्याला आता वसूल, कर संवर्जन वाढेल.

अठरा टक्के, असा जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे खाद्यपदार्थां तयार करण्याचा खर्च वाढतो. यापूर्वी उपाहारगृहातील खाद्यपदार्थांना अठरा टक्के जीएसटी होता, त्या वेळी कर परतावा मिळत होता. आता उपाहारगृहातील खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी आकारला जात असल्यामुळे कोणताही कर परतावा मिळणार नाही. त्याशिवाय बहुतेक

उपाहारगृहे भाड्याच्या जागेत असतात. या भाड्यावर अठरा टक्के जीएसटी भरावा लागतो. मात्र, या सर्व प्रकारच्या जीएसटीचा कोणताही कर परतावा मिळत नाही. याचा परिणाम म्हणून खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करून हा सर्व जीएसटी अंतिमतः ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. त्यामुळे खाद्यपदार्थांची दरवाढ अटळ आहे.

शिक्षकाचे वि.

लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : एका नामांकित शाळेतील शिक्षकाने सहाव्या वर्गात शिक्षकाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करित

वसंतराव नाईक
व्यवस्थापन प्रशिक्षण
धरमपेट, नागपूर

ई-निविद

वनामती, नागपूर संस्थेच्या Proj. Hostel (G+5) for Vasantrao Management Training Institute (5. Work) ही निविदा दिनांक २१ जुलै रोजी ४.०० वाजेपर्यंत <https://mahal.com> उपलब्ध आहे.

वसंतराव
व्यवस्थापन
दिनांक : २१/०७/२०२२ व्ही.अ.

EXPRESS Careers

वि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई
(वि. वि. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लि., सम्मिलित)
रोयमुल्ल बँक

आह्वानित
विरोधज्ञ अधिकारी

राज्य सहकारी बँकेत माहिती व तंत्रज्ञान विभागासाठी व्यवस्थापक, सहव्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक या श्रेणीमध्ये अनुभवी विशेषज्ञ अधिकाऱ्यांची पदे भरावयाची असून या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून वि. १२.०८.२०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव इत्यादीबाबतची विस्तृत माहिती अर्जाच्या नमुन्यासह <https://www.msrbank.com/careers> या बँकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

दिनांक : २१.०७.२०२२
ठिकाण : मुंबई

सही/-
(डॉ. अजित रा. देशमुख)
व्यवस्थापकीय संचालक

लोकसत्ता, २१ जुलै २०२२

Amar Sewa Mandal's
GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY

148+149, Salai - Godhani, Near Chikana Village, Hudkeshwar Road, Nagpur. 441204, Contact No. 7276388553 / 554 / 555 (NAAC Accredited)

Approved by AICTE, Affiliated to RTM Nagpur University, Nagpur
Website : www.gwcet.ac.in, E-mail : gwcet@rediffmail.com

APPOINTMENTS

S.N.	Subject	Designation	No. of Post	Name of Post					
				Open	SC	ST	VJ(A)	SBC	OBC
1	M.B.A.	Associate Professor	1 Post	01	--	--	--	--	--
		Assistant Professor	3 Post	01	--	01	01	--	--

• Qualification, experience & pay scale as per AICTE/DTE/R.T.M, Nagpur University, Nagpur Norms.
• Applications are invited for the full time Non-Granted vacant posts in Principal, Govindrao Wanjari College of Engineering & Technology, 148+149, Salai-Godhani, Near Chikana Village, Hudkeshwar Road, Tah+ Dist, Nagpur- 441204 alongwith attested photocopies of relevant certificates / testimonials and two recent colour photographs.
• The last date for submission of application is 01/08/2022 (दि. ०१ - दिनांक २१ मार्च, १९९७ च्या शासन निर्णयानुसार रिक्त विजा (अ), प्रवर्गासाठी असेल तरी भज (ब), (क), व (ड), या वर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात.)

Dr. Salim A. Chavan
Principal, GWCET, Nagpur

Adv. Abhijit G. Wanjari
Secretary, Amar Sewa Mandal, Nagpur

EMPLOYMENT NOTICE

Applications are invited for the the following full time Non-

Principal, Govindrao Wanjari College of Engineering & Technology, Salai Godhani, Hudkeshwar Road, Nagpur-441204

mentioned below before the publication of auction notice, which thereafter shall cease to exist.

Loan A/C No. / Co-borrower / Debtor / Guarantor / Loan A/C No.	Date and Amount of Demand Notice Under Sec-2B(C)	Description of Mortgaged Property
(Loan A/C No.) 19001060118970782, Jay Ambe Bhojanalaya (Borrower), Ghanashyam Namdeo Rao Kadam (Co-Borrower) Pallavi Ghansham Kadam (Co-Borrower)	15-Jun-22 ₹ 9,87,323/- Rs. Nine Lac Eighty-Seven Thousand Three Hundred Twenty-Three Only as on 15-Jun-22	Property Situated At Municipal Corporation Plot No 75 Western Part House No 694 Mz Sewagram Mz No 439 Sr No 50 Sewagram Wardha Maharashtra Admeasuring 750 Sqyds

Date : 26/07/2022 Place : Nagpur Authorised Officer AU Small Finance Bank Limited

SHANKAR RANGRAO INGALE, Mr.
AMAR SHANKAR INGALE, Mrs.
BEBITAI SHANKAR INGALE
(A/c No.) LNAMA00619-200115158
Place : Jaipur Date : 21-07-2022

EXPRESS CAREER

N.M. Puglia Trust
Renaissance Institute of Management Studies, Chandrapur
&
Rajmal Puglia Institute of Management & Technology, Chandrapur
[Empowering Ambitions...]
(Affiliated to University of Gondwana, Gadchiroli, Approved by AICTE & Recognized by Govt. of Maharashtra)

MIDC Road, Datala Square, Chandrapur -442406
Ph. 8007022222, 9518938914, 9689114296 Web: www.rims.org.in

WALK-IN INTERVIEW

Colleges	Post	CHB	Vacant Post
Renaissance Institute of Management Studies	Assistant Professor	MBA	6
Rajmal Puglia Institute of Management & Technology	Assistant Professor	BBA	4

Qualification:

- For the post of Asst. Professor, MBA it is a must to have at least 60% of the marks or its equivalent at PG (MBA) level. Teaching experience will be given additional weightage.
- For the post of Asst. Professor, BBA it is a must to have at least 55% of the marks or its equivalent at PG (MBA) level. Teaching experience will be given additional weightage.

Note:

- Separate applications should be made for each post.
- Interested candidates should bring their applications along with CV and two passport size photographs, photocopies of all certificates of qualifications and experience at the time of interview.
- Venue of Interview-Renaissance College-Campus, Datala, Chandrapur
- Date & Time of Interview - 26/07/2022, 11.30 a.m. onwards

Secretary
N.M. Puglia Trust
Gandhi Chowk, Chandrapur

Contact No.: +91-9422136109

THE MAHARASHTRA STATE CO-OPERATIVE BANK LTD
(Incorporating The Vidarbha Co-operative Bank Ltd.)
Scheduled Bank

Head Office: Sir Vithaldas Thackersey Smrut Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai - 400 001, Post Box No. 472

REQUIRED

SPECIALIZED OFFICERS

The Maharashtra State Co-operative Bank Ltd. intends to recruit experienced Specialized Officers i.e. **Manager, Joint Manager & Assistant Manager** in the Information Technology Department through offline mode.

Applications from the interested candidates are invited on or before 12.08.2022.

Details regarding eligibility criteria / work experience & application in prescribed format is available on the Bank's website <https://www.msobank.com/careers>

Date : 21.07.2022
Place : Mumbai

Sd/-
(Dr. Ajit R. Deshmukh)
Managing Director

DHANANJAYRAO GADGIL INSTITUTE OF CO-OPERATIVE MANAGEMENT, NAGPUR
(An Institution of National Council For Co-operative Training, New Delhi)
(An Autonomous Society Promoted by Ministry of Cooperation, Govt. of India)
Ph.: 2715010, E-mail: dgicm_nagpur@yahoo.com Website : www.dgicm-nagpur.in

WANTED

Applications are invited for 02 Posts of Lecturers and 01 Post of Library Information Assistant on Contract basis for 11 Months.

CO-OPERATIVE TRAINING PROGRAMMES DIVISION
02 Posts of Lecturers on Contractual Basis for 11 Months Period

1 (One) Lecturer required to teach IT & Computer subject,
Qualification : M Tech. in Computer / M. Sc. Computer Science / MCA
1 (One) Lecturer required to teach in Cooperative Management subject.

Qualification : MA in Economics / MA in Cooperation / MBA / M. Com / MA in Rural Development / MA in Co-operation / Master of Law / M. Sc. Agriculture Economics / Knowledge on Computer Operations.

Experience for Contractual Lecturer Posts : Officers Retired from NABARD / RBI /

Engineering & Technology
Godhani, Hudkeshwar Road.

Malay Express, 25th July 2022

Amar Sewa Mandal's
GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY
148+149, Salal-Godhani, Near Chikana Village, Hudkeshwar Road, Nagpur-441204; Contact No. 7276388553 / 554 / 555 (NAAC Accredited)

Approved by AICTE, Affiliated to RTM Nagpur University, Nagpur
Website : www.gwcet.ac.in, E-mail : gwcet@rediffmail.com

APPOINTMENTS

S.N	Subject	Designation	No. of Post	Name of Post					
				Open	SC	ST	VJ(A)	SBC	OBC
1	M.B.A	Associate Professor	1 Post	01	--	--	--	--	--
		Assistant Professor	3 Post	01	--	01	01	--	--

* Qualification, experience & pay scale as per AICTE/DTE/R.T.M, Nagpur University, Nagpur Norms.

* Applications are invited for the full time Non-Granted vacant posts in Principal, Govindrao Wanjari College of Engineering & Technology, 148+149, Salal-Godhani, Near Chikana Village, Hudkeshwar Road, Tah+ Dist, Nagpur-441204 alongwith attested photocopies of relevant certificates / testimonials and two recent colour photographs.

* The last date for submission of application is 01/08/2022
(दिप - दिनांक २९ मार्च, १९९७ च्या शासन निर्णयानुसार रिक्त विजा (अ), प्रवर्गसाठी असेल तरी भज (ब), (क), व (ड), या वर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात.)

Dr. Salim A. Chavan
Principal, GWCET, Nagpur

Adv. Abhijit G. Wanjarri
Secretary, Amar Sewa Mandal, Nagpur

Sakshi COMMUNICATION



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
मागासवर्ग विशेष कक्ष

(सेंट्रल प्रोव्हिन्सेस शासन शिक्षण विभागाची अधिसूचना क्रमांक ५१३ दिनांक १ ऑगस्ट, १९२३ द्वारा स्थापित व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (सन २०१७ चा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम क्रमांक ६) द्वारा संचालित राज्य विद्यापीठ)

छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय परिसर, रविन्द्रनाथ टागोर मार्ग नागपूर-४४०००१.

दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५५०९९३

क्रमांक : मा.वि.क./13H

दिनांक: जुन, २०२२.

1-7-2022

प्रति,

✓ प्राचार्य,

गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजीनिअरींग व
टेक्नॉलॉजी सालई गोधनी हुडकेश्वर रोड नागपूर-४४१२०४

विषय: महाविद्यालयातील रिक्त सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांना आरक्षण निर्धारित करून देण्याबाबत
संदर्भ : १. आपले दिनांक १७/०५/२०२२ रोजीचे पत्र क्रमांक निरंक
२. महाविद्यालय विकास विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र दिनांक ३०/१२/२०२१

महोदय,

उपरोक्त विषयातील संदर्भाकित पत्राचे अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, आपल्या महाविद्यालयातील रिक्त अंशलेल्या खालील सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक (कायम विनाअनुदानित) पदांच्या बिंदुनामावलीस शासन निर्णय/परिपत्रक २५/०२/२०२२ नुसार मा. सहायक आयुक्त (मावक) यांनी दिनांक २१/०२/२०२२, १२/०५/२०२२, रोजी अंतिम प्रमाणित केल्यानुसार विविध शासन निर्णयाप्रमाणे व समांतर (Horizontal) आरक्षण भरण्याच्या अटीवर खालीलप्रमाणे सामाजिक (Vertical) आरक्षण निर्धारित करून देण्यात येत आहे.

विषय कायम विना अनुदानित	संवर्ग	एकुण मंजूर पदे	पूर्वी भरलेली पदे	रिक्त पदे	आरक्षण निर्धारण (सरळसेवा)									
					अजा	अज	विजा (अ)	भज (ब)	भज (क)	भज (ड)	विमाप्र	इमाव	ई.डब्ल्यु एस	खुले
एम. बी. ए.	सहयोगी प्राध्यापक	१ पद	—	१	—	—	—	—	—	—	—	—	—	१
एम. बी. ए.	सहायक प्राध्यापक	४ पदे	१ खुले	३	—	१	१	—	—	—	—	—	—	१

वरीलप्रमाणे अटीची पूर्तता केल्यानंतरच पद भरतीची निवड प्रक्रिया करावी व निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांच्या आंत विशेष विभागाकडून बिंदू नामावली अद्यावत करून त्यास सहायक आयुक्त (मावक) हयांचेकडून अंतिम मान्यता घेण्यात यावी.

*टिप :-१) दिलेल्या मान्यता पत्रात टंकलेखनांमध्ये (Typographical), सांख्यिकी संख्या किंवा आरक्षणाच्या शेकडा प्रमाणानुसार आरक्षण लावण्यात काही दोष आढळून आल्यास, सदर दोष (चुक) कार्यालयाच्या लक्षात आणून देऊन सुधारित प्रत घेऊन जावी.

२) शिक्षक संवर्गातील पदांकरीता नेट/सेट आणि आचार्य पदवी अर्हता प्राप्त उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहीरातीनुसार अर्हता प्राप्त अर्जदार उमेदवारांसोबतच उपरोक्त विषयांकरीता नोंदणीकृत उमेदवारांना मुलाखतीचे पत्र पाठविण्यात येवून मुलाखतीस हजर राहण्यास कळवावे.

टीप: नवीन आरक्षण धोरण्याच्या अधिनस्त राहून रिक्त आरक्षीत पदे भरण्याची कार्यवाही घेण्यात यावी.

आपला,

(उमेश वुईके)

उपकुलसचिव (मा.वि.क.)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ५

प्रतिलिपी:- सहायक कुलसचिव (महाविद्यालय विकास विभाग), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

PRINCIPAL

Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Satala Godhani, Hudekeshwar Road
Nagpur-441204.



राष्ट्रमंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

(मैट्रन प्रोव्हिडेंट शासन, शिक्षण विभागाची अधिसूचना क्रमांक ५१३ दिनांक १ ऑगस्ट, १९२३ द्वारा स्थापित, व महाराष्ट्र मार्बजनिंक विद्यापीठ अधिनियम, २०१६(मन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६) द्वारा संभावित राज्य विद्यापीठ)

महाविद्यालय विकास विभाग

छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, रविंद्रनाथ टागोर मार्ग, नागपूर - ४४०००१
दुरध्वनी क्रमांक: ०७१२-२५२९९३२ फॅक्स नं: ०७१२-२५५५७०१, E-mail ID: infoarcollege@gmail.com

क्र.म.वि.वि/२०२१-२२/शिमा/एनजीपी/516

दिनांक : 17-08-2022

प्रती,

प्राचार्य,

श्री गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी

१४८-१४९, सालई गोद्री, चिकना गावाजवळ, हुड्केश्वर रोड ता.- नागपूर शहर, जि.- नागपूर - 441204

विषय :- आपल्या संस्थेअंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयात नियुक्त करावयाच्या शिक्षक/गंभ्रपाल/शारिरीक शिक्षण निर्देशक पदांसाठी निवड समितीवर मा.कुलगुरूंनी मनोनित केलेल्या विषयतज्ञांसंबंधी.

संदर्भ :- १. कुलगुरू, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ यांचे पत्र क्र.आर/एस.डी./ओआरडी/१९/४२२/डी/११०४ दि.३०/१२/१९ व शासन निर्णय क्र. एमआयएससी-२०१८/सी.आर.-५६/१८/युएनाअय/-१ दि.१०/०५/२०१९.

२. आपले पत्र क्र. निरंक दिनांक 04-08-2022

महोदय/महोदया,

आपल्या वरील संदर्भित पत्रान्वये आपणास कळविण्यात येते की, आपल्या महाविद्यालयातील शिक्षक/गंभ्रपाल/शारिरीक शिक्षण निर्देशक पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता शासन निर्णय क्र. एमआयएससी-२०१८/सी.आर.-५६/१८/युएनाअय/-१ दि.१०/०५/२०१९ नुसार क्र. ६.१ मधील परिच्छेद क्र. V मधील क्र. IV नुसार व निर्देश क्र.२०/२०१९ नुसार मा. कुलगुरूंनी खालील दोन सदस्यांना निवड समितीवर मनोनित केले आहे.

व.क्र.	विषय/अभ्यासक्रम	मा.कुलगुरूंद्वारा नामित प्रतिनिधी	मा. कुलगुरूंद्वारा नामित विषयतज्ञ
१.	Master of Business Administration	1. Dr. AMISHI DEEPAK ARORA CENTRAL INSTITUTE OF BUSINESS MANAGEMENT RESEARCH & DEVELOPMENT [Mob: 9422114958]	1. Dr. NIRZAR MADAN KULKARNI DR. AMBEDKAR INSTITUTE OF MANAGEMENT STUDIES RESEARCH - University [Mob: 9822465213]

त्याचप्रमाणे शासन निर्णयातील क्र. ६.१ मधील परिच्छेद क्र. V मधील क्र. V नुसार मा. कुलगुरूंनी मान्य केलेल्या ५ विषयतज्ञांची नावे सोबतच्या सहपत्रात दिलेली आहेत. त्यापैकी दोन विषयतज्ञांना महाविद्यालयाच्या स्थानिय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाने वरील निवड समितीवर नामित करून त्यांचेपी संपर्क साधावा. नामित केलेल्या दोन विषयतज्ञांची नावे या कार्यालयास कळवावी. वरील ३ (तिन) विषयतज्ञ सदस्यांपैकी कमीत कमी २ (दोन) विषयतज्ञ व शासन प्रतिनिधी बैठकीत उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच बैठकीची एकुण गणपुर्ती ५ सदस्यांची राहिल अन्यथा बैठक वैध ठरणार नाही.

निवड समिती सदस्यांचा प्रवास व दैनंदिन भत्ता महाविद्यालयाने द्यावयाचा आहे. याची कृपया नोंद घ्यावी. आरक्षित पदांवरील नियुक्त्या विद्यापीठ मागासवर्गीय विषय कक्षाने मंजूर केलेल्या विंदुनामावली (रोस्टर) आणि जाहिरातीनुसार काटेकोरपणे करण्यात याव्यात.

प्राचार्यांना विनंती करण्यांत येते की, निवड समितीवर नामित केलेल्या सर्व सदस्यांशी सरळ संपर्क साधून निवड समितीच्या बैठकीची तारीख व वेळ निश्चित करावी.

(टिप:-प्रोफेसर पदाच्या मुलाखतीकरिता तज्ञ/विषयतज्ञ म्हणून फक्त प्रोफेसर पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीस निवड समितीवर आमंत्रित करावे तसेच असोसिएट प्रोफेसर पदाच्या मुलाखतीकरिता तज्ञ/विषयतज्ञ म्हणून असिस्टंट प्रोफेसर पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीस निवड समितीवर आमंत्रित करू नये.)

PRINCIPAL

Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Salai Godhani, Hudkeshwar Road,
Nagpur-441204

आपला विश्वासू,

(डॉ.रमण मदने)

उपकुलसचिव

रा.तु.म. नागपूर विद्यापीठ,नागपूर

किरिता प्रत अद्येपितः-

प्रति,

1. Dr. AMISHI DEEPAK ARORA , CENTRAL INSTITUTE OF BUSINES MANAGEMENT RESEARCH & DEVELOPMENT [Mob: 9422114958]
2. Dr. NIRZAR MADAN KULKARNI , DR. AMBEDKAR INSTITUTE OF MANAGEMENT STUDIES RESEARCH [Mob: 9822465213]

मा. कुलगुरुंनी आपणाला नामित केल्याप्रमाणे सदर निवड समितीवर आपण कार्य कराल ही अपेक्षा आहे. तसेच आपणांस विनंती की, दि. १५-२-२०११ चे शासन निर्णयानुसार योग्य उमेदवारांचीच निवड करावी.

विद्यापीठाचे परिपत्रक क्र.म.वि./ग/७५२, दि. २३-९-९९ नुसार मुलाखती आटोपल्यावर निवड समितीचे कार्यवृत्त (प्रपत्र-अ) व मुलाखतीस उपस्थित उमेदवारांचा तपशिल (प्रपत्र-२) यांची एक प्रत मा. कुलगुरु नामित सदस्यांनी प्राचार्यांकडून प्राप्त करावी व ती सहायक कुलसचिव (महाविद्यालय विकास विभाग) यांचेकडे यथाशिघ्र पाठवावी.

कृपया आपली स्वीकृती उलट टपाली कळवावी.


PRINCIPAL
Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Salai Godhani, Hudkeshwar Road,
Nagpur-441204




महपत्र

महाविद्यालयात नियुक्त करावयाच्या शिक्षक/प्रधपान व शारिरीक शिक्षण निर्देशक पदांसाठी निवड समितीवर शासन निर्णय क्र. एमआयएमसी-२०१८/सी.आर.-५६/१८/युएनाअया-१ दि.१०/०५/२०१९ नुसार क्र. ६.१ मधील परिच्छेद क्र.V मधील क्र. V नुसार मा. कुमगुरुंनी मान्यता दिलेल्या खालील पाच विषयतज्ञांची नावे आपणांस कळवित आहोत. त्यांपैकी कोणत्याही दोन तज्ञांना समितीवर आमंत्रित करून त्याप्रमाणे या कार्यालयास कळवावे.

अ.क्र.	विषय/अभ्यासक्रम	विषयतज्ञांचे नांव व पत्ता
१.	Master of Business Administration	<p>१. Dr. ANUP KIRTIBHAI SUCHAK CENTRAL INSTITUTE OF BUSINESS MANAGEMENT RESEARCH & DEVELOPMENT [Mob: 9823814950]</p> <p>२. Dr. PRASHANT RAMKRISHNA PATIL SMT RADHIKATAI PANDAV COLLEGE OF ENGG. [Mob: 9923323911]</p> <p>३. Dr. LALIT SURINDER KHULLAR TIRPUDE INSTITUTE OF MANAGEMENT EDUCATION (M.B.A.) [Mob: 9422112439]</p> <p>४. Dr. ASHUTOSH ASHUTOSH PATURKAR DR. AMBEDKAR INSTITUTE OF MANAGEMENT STUDIES RESEARCH [Mob: 8983626024]</p> <p>५. Dr. ABHIJEET ARUN AGASHE SHRI. RAMDEOBABA COLLEGE OF ENGINEERING AND MANAGEMENT [Mob: 9823610422]</p>

टिप- विद्यापीठाचे परिषदक क्र.म.वि./ग/७५२, दिनांक २३-९-१९ नुसार प्राचार्यांनी मुलाखती आटोपण्यावर निवड समितीचे कार्यवृत्त व मुलाखतीस उपस्थित उमेदवारांचा तपशिल दोन प्रतित तयार करावे व योग्य कार्रवाईसाठी विद्यापीठाकडे पाठवावे.


PRINCIPAL
Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Sajai Godhani, Hudkeshwar Road,
Nagpur-441204


(डॉ. रमण मदन)
उपकुलसचिव
रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूर



(मोडेल प्रोजेक्ट्स शासन, शिक्षण विभागाची अधिसूचना क्रमांक ५१३ दिनांक १ ऑगस्ट, १९२३ द्वारा स्थापित, व महाराष्ट्र मार्गदर्शक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ९) द्वारा स्थापित राज्य विद्यापीठ)

महाविद्यालय विकास विभाग

सुवर्णती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, रविद्वन्नाथ टागोर मार्ग, नागपूर - ४४०००१
दुरध्वनी क्रमांक: ०७१२-२५२९९३२ फॅक्स नं: ०७१२-२५५५७०१, E-mail ID: infoarcollege@gmail.com

क्र.म.वि.वि/२०२१-२२/शिमा/एनजीपी/1501

दिनांक : 30-11-2022

प्रती,

प्राचार्य,
श्री गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी
१४८-१४९, सालई गोष्टी, चिकना गावाजवळ, हुड्केश्वर रोड ता.- नागपूर शहर, जि.- नगपूर - 441204

षय :- शिक्षक मान्यतेबाबत.

संदर्भ:- आपले पत्र क्र. निरंक दिनांक 19-09-2022

महोदय/महोदया,

आपण सादर केलेल्या बरील संदर्भाकित प्रस्तावानुसार आपल्या महाविद्यालयात दि. 19-09-2022 रोजी शिक्षक निवडीकरिता संपन्न झालेल्या मुलाखातीनुसार शिक्षक निवड समितीने केलेल्या शिफारशीप्रमाणे शासन निर्णय दिनांक ८ मार्च २०१९ व निर्देश क्र. २०/२०१९ मधील तरतुदीनुसार / ए.आय.सी.टी.ई. च्या नियमानुसार खालील नमुद शिक्षकांना मा. प्र-मुजमुरुंनी मान्यता प्रदान केली आहे.

अ.क्र.	विषय	उमेदवाराचे व पदाचे नांव	नियुक्तीचा प्रवर्ग	मान्यतेचे स्वरूप	उमेदवाराचे छायाचित्र
1	Master of Business Administration	MS. DEEPA CHOUDHARI Associate Professor	OPEN	सत्र २०२२-२३ व पुढे * (रजु दिनांकापासून पुढे)	
2	Master of Business Administration	SAMRUDHI ANAND CHURAD Assistant Professor	OPEN	सत्र २०२२-२३ व पुढे * (रजु दिनांकापासून पुढे)	

*विद्यापीठ मान्यतेपासून शिक्षक एक महिन्याच्या आत महाविद्यालयात रजु न झाल्यास दिलेली मान्यता आपोआप रद्द होईल.

- शिक्षक रजु झाल्यावर त्यांचे रजुपत्र नियुक्ती पत्रासह रजु दिनांकापासून १५ दिवसांचे आत विद्यापीठाला पाठवावे.
- विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासन यांच्याकडून शैक्षणिक अर्हतेसंदर्भात वेळावेळी निर्गमित होणारे आदेश निवड झालेल्या उमेदवारावर बंधनकारक राहतील या आशयाचा उल्लेख नियुक्ती आदेशामध्ये करून संबंधित उमेदवाराकडून अशा आशयाचे बंधपत्र (Undertaking) महाविद्यालय/संस्थेने घ्यावे.
- ज्या शिक्षकांना सत्र व पुढे अशा स्वरूपाची मान्यता दिली असेल त्यांना परिविक्षा कालावधीवर नियुक्त करण्यात यावे. त्यांची केवळ सत्रपुरती नियुक्ती करू नये. तसेच त्यांचे रजुपत्रासह खालील प्रमाणपत्राची प्रतही पाठविण्यात यावी.
- मागासवर्गीयांसाठी राखीव जागेवर ज्या शिक्षकांना मान्यता दिली असेल त्यांना (अ.ज.प्रवर्ग वगळून) जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीवर रजु करून घ्यावे. मात्र अनुसूचित जमातीच्या शिक्षकांना शासन निर्णय क्रमांक एस.टी.सी.-१०९९/प्रक्र./१४/का/ मुंबई-३२, दिनांक १६-०८-२००० मधील तरतुदीनुसार जात पाहताळणी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय रजु करून घेऊ नये. आवश्यकता भासल्यास या शिक्षकांना रजु होण्याकरिता मुदत वाढवून देण्यात यावी.
- विमुक्त जमाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (ड) इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमेलियरचे) व जातीचे पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्यांना रजु करून घेऊ नये.

कळावे.

PRINCIPAL

Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
S. Sai Godhani, Hudkeshwar Road
Nagpur-441204

प्रतिलिपी :-

आपला विश्वासू,

(डॉ.रमण मदने)

उपकुलसचिव

रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूर



AMAR SEWA MANDAL'S
GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY

(NAAC Accredited Institution)

(ISO 9001 : 2015 Certified Institute)

148, 149, Salai-Godhani, Near Chikna Village, Hudkeshwar Road, Nagpur - 441 204. INDIA

Ph.: +91 93074 64978, 78238 50876

Email : gwcet@rediffmail.com

Website : www.gwcet.ac.in



Founder
Late. Shri Govindrao Wanjari

President
Dr. (Smt) Suhasini G. Wanjari

Secretary
Adv. Abhijit G. Wanjari

Treasurer
Dr. Smeeta A. Wanjari

Ref. No.: GWCET/GRC/2023-24/01

Date: 15/06/2023

OFFICE-ORDER

Subject: Constitution of Institution **Grievance Redressal Committee.**

As per Guidelines for Redressal of Grievance of student Regulation 2019 vide F.No. 1-10/PGRC/AICTE/Regulation/2019 dated 07.11.2019 and Regulation 2021/vide F.No.1-103/AICTE/PGRC/Regulation/2021 dated 25.3.21, committee of following member has been constituted for academic year 2023-24 w.e.f. 15/06/2023.

SR. NO.	NAME OF MEMBERS	DESIGNATION	POST
1	Dr. S. A. Chavan	Principal	Chairperson
2	Dr. H.R. Bhagat Patil	Asso. Professor	Member Secretary
3	Dr. M. S. Motghare	HOD (FY. BTECH)	Member
4	Dr. P.K. Gaidhane	Asst. Professor	Member
5	Prof. A.V. Wanjari	HOD	Member
6	Dr. D.M. Choudhari	Asso. Professor & HOD	Member
7	Mr. V. V. Hatwar	Sr. Clerk (Non-Teaching staff)	Member
8	Mr. Kamlesh Dongre	Lab Assistant (Non-Teaching staff)	Member
9	Mr. Dhawal Khandait	Student Representative	Member
10	Mr. L.M. Tarare	Student Representative	Member
11	Mr. Gaurav Wankar	Student Representative	Member

(Signature)
Principal

GWCET, Nagpur

PRINCIPAL

Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Salai Godhani, Hudkeshwar Ro.
Nagpur-441204

Copy to: 1) H.O.D'S (Civil/Mech./Elec./Etc./CSE/IT/MBA)

- 2) First year Incharge
- 3) DBATU coordinator
- 4) Committee Members





Amar Sewa Mandal's

GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY
148/149, Salai Godhani, Near Chikna Village, Hudkeshwar Road, Nagpur – 441204

Email – gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in



President **Secretary** **Treasurer** **Principal**
Dr. (Smt) Suhasini Wanjari **Adv. Abhijit G. Wanjari** **Dr. Smeeta Wanjari** **Dr Salim A. Chavan**

Redressal of Grievances of Students

Overview

As per the notification published by All India Council for Technical Education (AICTE), New Delhi (Redressal of Grievance of Students) Regulation, 2019 vide F. No.1-101 / PGRC/ AICTE/ Regulation/ 2019 dated 07.11.2019) regarding the establishment of Mechanism for Grievance Redressal in Technical Institution, Grievance Redressal Committee (GRC) is formed in the Institute.

Objective

To provide opportunities for redressal of certain grievances of Faculty/Staff Members appointed in the institute and a mechanism thereto.

Students Grievances Redressal Cell

Composition of the Committee

- The committee shall comprise of a
- Principal of the Institute as Chairperson
- Three senior members of teaching faculty nominated by Principal as members.
- Representatives of Students nominated by Principal.
- Special invitee.

Scope of the grievances

Grievances may be related to any of the following matters:

Academic Matters – Issues related to assessment, attendance, marks, and other examination related matters

Financial Matter – Issues related to charging of fees, scholarships and payments

- Administration Matters – Issues related to infrastructure, basic amenities, sanitation, transport or victimization.

Harassment and Ragging by students or teachers.

Grievance Receiving Mechanisms

Anyone with a genuine grievance may lodge their complaint to GRC along with necessary documents, if any.

The grievance shall be reported by using any of the following modes:•

Offline report submission through suggestion/grievance drop box.

Online form submission available at the institute website

Grievance Redressal Mechanism

- After the receipt of the application from the aggrieved, the chairman of GRC shall fix the date, time and venue of the meeting.
- All relevant papers shall be circulated as hard / soft copy to all the members on or before the date of the meeting.
- After fixing of the date of the meeting, a hard copy of the notice must be sent to the applicant to be remain present in the meeting and convey his/her grievances before the Committee and the acknowledgement of receipt.
- The Committee members are expected to deliberate upon the case, the grievance of the applicant and the rules laid down by the institute.



- The brief facts, evidences and final recommendations by the Committee members shall be recorded in the format of minutes of the meeting.
- The minutes shall be circulated to all the members of the Grievance Committee for their signatures. The decision of the Grievance Committee shall be communicated in writing to the applicant at the earliest.
- The applicant shall send written communication to the college conveying his desire to file an appeal to the Chairman. The college shall place the appeal along with all relevant material before the Ombudsperson and inform the applicant accordingly.
- The Chairman shall within a reasonable time decide the Final decision would be communicated to the applicant by the college.

Organization wide awareness

Awareness among stakeholders is created by organizing awareness programs

- Displaying the grievance registration mechanism on Web site.
- Posters in prominent places in the campus.

Roles and Responsibilities

Grievance Redressal Committee (GRC) is constituted for the redressal of the complaints reported by the student/parent/employee of the institute with the following objectives:

- To provide the students access to immediate, hassle free resource to have their grievances
- To ensure that the views of grievance and respondent are respected and that any party to a grievance is not discriminated.
- To ensure a fair, impartial and consistent way for redressal of complaints lodged by the students.




Principal

GW CET Nagpur

PRINCIPAL

Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Alai Godhani, Hudkeshwar Road
Nagpur-441204



Amar SewaMandal's

GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY
148/149, SalaiGodhani, Near Chikna Village, Hudkeshwar Road, Nagpur - 441204
Ph - +91-7276388553, 7276388554, 7276388555

Email - gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in



President Secretary Treasurer Principal
Dr. (Smt) SubhasiniWanjari Adv. Abhijit G. WanjariDr.SmeetaWanjarri Dr SalimChavan

**MECHANISM PROCEDURE FOR REDRESSAL OF GRIEVANCE BY
GRIEVANCE REDRESSAL COMMITTEE**

DI: 15/06/202

Any aggrieved student at the institution can file a grievance through either an online or offline platform.

Upon receiving an online grievance, the Institution will direct the complaint to the relevant grievance redressal committee, which may include any relevant feedback within 15 days of receiving the complaint, whether it's online or in person.


The grievance redressal committee will schedule a hearing date for the complaint, which will be shared with the institution and the person making the complaint.

The person making the complaint can appear in person or be represented by someone authorized to speak on his behalf.

If the grievance remains unresolved, the grievance redressal committee will escalate the case to the ombudsperson.

After the hearing, the committee will issue a decision, explaining the reasons for the decision, which may include addressing the grievance and providing any necessary relief to the affected party.

If the complaint is frivolous or unfounded, the committee may suggest an appropriate disciplinary action against the complainant.


PRINCIPAL
Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Salai Godhani, Hudkeshwar Road
Nagpur-441204



Amar Sewa Mandal's
GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY
 148/149, Salal Godhani, Near Chikna Village, Hudkeshwar Road, Nagpur - 441204
 Email - gwccet@rediffmail.com Website: www.gwccet.ac.in



President: Dr. (Smt) Suhasinl Wanjari Secretary: Adv. Abhijit G. Wanjari Treasurer: Dr. Smeeta Wanjari
 Principal: Dr. Sallm A. Chavan

Students' grievances submission Mechanisms

1. Offline through drop box- Located, in-front of Principal sir cabin, Ground Floor.





Amar Sewa Mandal's
GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY
148/149, Salai Godhani, Near Chikna Village, Hudkeshwar Road, Nagpur - 441204

Email - gweet@rediffmail.com Website: www.gweet.ac.in



President
Dr. (Smt) Suhasin Wanjari

Secretary
Adv. Abhijit G. Wanjari

Treasurer
Dr. Smeeta Wanjari

Principal
Dr. Sallm A. Chavan

Mechanism for submission of Grievances- Online



Amar Sewa Mandali's
GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY
148/149, Salal Godhani, Near Chikna Village, Hudkeshwar Road, Nagpur - 441204
Email - gwcet@rediffmail.com Website: www.gwcet.ac.in



President
Dr. (Smt) Suhashini Wanjari

Secretary
Adv. Abhijit G. Wanjari


Treasurer
Dr. Smeeta Wanjari

Principal
Dr. Salim A. Chavan

Students' Grievances submission Mechanisms

Grievances may be submitted to the institute by the following ways

1. Online link- Link- <https://forms.gle/MKLNmFUGrmwdfLERA>
2. QR on website- Process as below
 - a) Scan the QR to Register your Complaint.
 - b) Need to Login to Register your Complaint
 - c) No action will be taken on anonymous/pseudonymous complaints




PRINCIPAL
Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Salal Godhani, Hudkeshwar Ro.
Nagpur-441204

GRIEVANCE /SUGGESTION FORM

* Indicates required question

* Indicates required question

1. Email *

2. 1. USER TYPE *


Mark only one oval.

STUDENT

OTHER (Stakeholder)

<https://docs.google.com/forms/d/1cnd3lrKUdqpZ8MG8UEtAIBuSMzofKM5Q6dSjFAcydE4/edit>




PRINCIPAL
Govindrao Wanjari College
Engineering & Technology
Gadhani, Hudkeshwar Road
Nagpur-441204

3. 2. DEPARTMENT *

Mark only one oval.

- ADMIN
- CIVIL DEPARTMENT
- MECHANICAL DEPARTMENT
- ELECTRICAL DEPARTMENT
- INFORMATION & TECHNOLOGY DEPARTMENT
- COMPUTER SCIENCE DEPARTMENT
- ELECTRONICS & TELECOMMUNICATION DEPARTMENT
- MBA
- FIRST YEAR ENGINEERING
- OTHER

4. 3. Full Name *




PRINCIPAL
Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Salai Wanjari, Hudkeshwar Rd
Nagpur-441104

GRIEVANCE /SUGGESTION FORM

5. 4. GENDER *

Mark only one oval.

MALE


FEMALE

PREFER NOT TO SAY

6. 5. Contact Number *

7. 6. Email Address *




PRINCIPAL
Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Saidani, Hudkeshwar Rd

8. Problem Area *

Mark only one oval.

- Academic
- Sport
- Hostel
- Account
- Transport
- Ragging
- Sexual Harassment
- Harassment
- Medical problem
- Other

9. DESCRIBE YOUR PROBLEM BELOW *

10. DATE OF INCIDENT *

Example: 7 January 2019



[Signature]
 PRINCIPAL
 Govindrao Wanjari College
 of Engineering & Technology
 Sai Godhani, Hudkeshwar Ro
 Nagpur-441204

14:24:216 PM

11. PROOF (IF ANY)

Files submitted:


GRIEVANCE /SUGGESTION FORM

This content is neither created nor endorsed by Google.

Google Forms

<https://docs.google.com/forms/d/1cnd3lrKUDqpZ8MG8UEtAIBuSMzofKM5Q6dSJfAcydE4/edit>




PRINCIPAL
Govindrao Wanjari College
Engineering & Technology
Wanjari, Huskeshwar Rd
Nagpur-441104

Application

Date :- 14 Dec. 2023

To
Principal
GJWCET, Nagpur

Subject : Concern Regarding Cleanliness and Sanitary Conditions of Canteens

Respected sir,

We are writing to express concern regarding the cleanliness and sanitary conditions of the canteens within our premises. Maintaining a hygienic environment in these spaces is crucial for the health and well-being of all who use them.

It has been observed that certain areas of the canteens required immediate attention, including proper waste disposal, cleanliness of dining areas, and adherence to food safety standards. I kindly request that steps be taken to address these issues and ensure regular monitoring to uphold hygiene standards.

Thanking you

Dr. Nimje / Mr. Jadhav

yours sincerely,

Sanket

Sanket Kothale Me 3rd yr

Narendra

Narendra Ade CSE 2nd yr

Nayan

Nayan Samarth 2nd yr

Received

On
22/12/23

Take necessary initiative
for cleanliness & sanitary
conditions
22/12/23

Sr. No.	Name of Applicant	Branch/Year	Signature
01	Sunny W. mhasikar	CSE / 3 rd	
02	Mithilesh M. Gundane	CSE / 3 rd	
03	Gopal R. Chauhan	CSE / 3 rd	
4	Balaji S. Bedade	CSE / 3 rd	
5	Narenindra Ade	CSE / 3 rd	
6	Vishu Fasate	ETC / 3 rd	
7	Ratan Katre	CSE / 3 rd	
8	Sumegh Kishor	IT / 3 rd	
9	Abhay Gode	IT / 3 rd	
10	Kapil Rale	IT / 3 rd	
11	Manthan Kale	IT / 3 rd	
12	Piyush Shingade	CSE / 2 nd	
13	Pranjal S. Patil	CSE / 2 nd	
14	Piyush Paulgagade	ETC / 2 nd	
15	Priyanshu Ambekar	CSE / 4 th year	
16	Tejas Kamble	CSE / 4 th year	
17	Tejas Shenale	CSE / 4 th year	
18	Manthan Nagarkar	ME / 3 rd year	
19	Piyush Nagarkar	ME / 3 rd year	
20	Ashutosh Nagarkar	ME / 2 nd year	
21	Sumegh Vaidya	ME / 3 rd year	
22	Shandana Bulekar	ME / 3 rd year	
23	Mohit Purohit	ME / 3 rd year	
24	Jugal Purohit	ME / 3 rd year	

Application

Date: 16/11/2023

To,
The Principal
GWCET, Nagpur

Subject: Request for Regular cleaning of
Girls Common Room washroom.

Respected Sir, I hope this message finds you well. We are writing to bring to your attention the need for regular and thorough cleaning of the washroom in the girls' common room.

The current status of the facility has been a cause of inconvenience for its users. Ensuring its cleanliness and hygiene is essential for maintaining a safe and comfortable environment for all.

I kindly request that a schedule for regular cleaning be implemented and monitored to address this matter promptly.

Thank you for attention and support in maintaining the standards of our facilities.

Supervisor Have cleaning
make the cleaning

JS Ambulkar





















properly

16/11/23

Tanjira
Sakshi
Kapta

Yours sincerely

Tanvi Rajput ETC 3rd yr.
Sakshi Tumdam ME 3rd yr
Khushi Gupta CSE 2nd yr

Sr. No.	Name of Applicant	Branch/Year	Signature
1)	Neha Kanoji	CSE	
2)	Sausha Gedam	CSE	
3)	Komal Bahurashi	CSE	
4)	Riya Jais	IT	
5)	Khushi Jais	IT	
6)	Anjali Bhal	IT	
7)	Trupti Dhakate	ETC	
8)	Tanushree Khilkar	CSE	
9)	Akansha Meshram	Civil	
10)	Anushka Sonkusare	ETC	
11)	Sakshi Rakhade	ETC	
12)	Divsha Raut	IT	
13)	Anushka Bhawane	IT	
14)	Khushi Vinchurkar	IT	
15)	Komal Ratwadi	ETC	
16)	Sayli Poharkar	ETC	
17)	Jalyani Sawarkar	ETC	
18)	Hemisha K. Hedau	ETC	
19)	Aliza Qureshi	ETC	
20)	Vaishnavi Maherkar	ETC	
	panam Dhore	ETC	

Application

Date: 19th Sept 2023

To
Principal,
CWCET Nagpur
Subject: Request for cleaning of Boys washroom
Respected Sir,

I am writing to request immediate attention to the cleaning and maintenance of the boys washroom which is on First floor Near CSE Dept. The current condition requires prompt action to ensure proper hygiene and sanitation for its users.

I kindly request that the washroom be cleaned regularly and that necessary measures be taken to maintain its upkeep. Your efforts in addressing this matter will greatly contribute to comfort and well-being of all.

Thank you for your co-operation. Please feel free to contact me if any further details are needed.

Sachin

Your sincerely,

Sachin Lambhate (President, IT Dept)

Snehal Bopache (Forum member
CSE)

Snehal

Superior housing
make the proper cleaning
S.S.
20/9/23

Sambhar

Sr. No.	Name of Applicant	Branch/Year	Signature
1.	Amol Asmonau Patil	CSE / 3 rd	
2.	Yash Satish Wankle	CSE / 3 rd	
3.	Abhishek Rajasubh Dohke	CSE / 3 rd	
4.	Tejas L Kamble	CSE / 4 th	
5.	Priyanshu V Ambekar	CSE / 6 th	
6.	Tejas M. Sherkle	CSE / 4 th	
7.	Kapil R. Ramteke	CSE / 3 rd	
8.	Vilop S. Pisen	CSE / 4 th	
9.	Harshat C. Chondelga	CSE / 4 th	
10.	Yash Barabale	CSE / 4 th	
11.	Dheer Mahurkar	E.T.C. / 2 nd	
12)	Aditya Wankar	E.T.C. / 1 st	
13)	Nikesh Bawankar	E.T.C. / 1 st	
14)	Pratik Fatke	CSE / 4 th	
15)	Rahul Gupta	IT / 4 th	
16)	Sagar Gupta	CSE / 4 th	
17)	Vadha Madhwal	ETC / 4 th	
18)	Vital Sahas	ETC / 4 th	
19.	Tejas N. Harode	ME / 3 rd year	
20.	Aditya S. Kharakate	ME / 3 rd year	
21)	Yugal Raghube	ME 2 nd year	
22)	Kanak More	ME 2 nd year	

Application

Date: 20th August 2023

To
Principal,
GIWCET Nagpur

Subject: **Request for Repair of Non-Working Fan.**

Respected Sir,

I am writing to bring to your attention that a fan in Room No. SF 19, 3rd semester Mechanical Dept. is not functioning. This has caused discomfort for the occupants, especially during warmer conditions.

I kindly request that the necessary repairs be arranged at the earliest convenience to restore its functionality. Your prompt attention to this matter will be greatly appreciated.

Thank you for your support please let me know if further details are required.

Mr. Kamlesh
do it immediately
dlh
20/8/23

Raghuve
Yours sincerely,
Yugal A. Raghuve
President, Mechanical
Eng. Dept.

Received

dlh
20/08/23

Sr. No.	Name of Applicant	Branch/Year	Signature
①	yugesh Pachute	2 nd year	Pachute
②	Mohit M. Paredhi	2 nd yr.	M. Paredhi
③	Manthan Nageshkar	2 nd yr	Manthan N.
4)	Prasanna Pande	2 nd yr	Pande
5)	Shanjanu Bilekumbhkar	2 nd yr	Shanjanu
6.)	Siddesh Dhomne	2 nd yr.	Siddesh
7)	Shubham Shimpi	2 nd yr.	Shimpi
8)	Utkarsh Shrivastav	2 nd yr.	Utkarsh
9)	Narenbra B. Paredhi	2 nd year	Narenbra
10)	Siddhant. A. Kalambe.	2 nd year	Siddhant
11)	Nikhil. Kanooj	2 nd year	Nikhil
12)	Samegh Vaidya	2 nd year	Samegh
13)	Mohit Sawne	2 nd year	Mohit
14)	Diksha Thakre	2 nd year	Diksha
15)	Sakshi Lenjewar	2 nd yr	Sakshi
16)	Aadhika. S. Patle	2 nd yr	A. Patle
17)	Shourav. N. Sakhare	2 nd yr	Shourav
18)	Ritik Madavi	2 nd yr.	Ritik
19)	Bhushan Mankar	2 nd yr	Bhushan
20)	Ashutosh Nagoshkar	2 nd yr	Ashutosh
21)	Janvi fardiya	2 nd yr	Janvi
22)	Piyush Nagare	2 nd yr.	Piyush
23)	Sagar S. Kapse	2 nd yr	Sagar
24)	Suyog P. Mankajam	2 nd yr	Suyog



AMAR SEWA MANDAL'S
GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY
(NAAC Accredited Institution)
(ISO 9001 : 2015 Certified Institute)

148, 149, Salai-Godhani, Near Chikna Village, Hudkeshwar Road, Nagpur - 441 204. INDIA
Ph.: +91 93074 64978, 78238 50876

Email : gwcet@rediffmail.com Website : www.gwcet.ac.in

Founder
Late. Shri Govindrao Wanjari

President
Dr. (Smt) Suhasini G. Wanjari

Secretary
Adv. Abhijit G. Wanjarri

Treasurer
Dr. Smeeta A. Wanjarri



Date: 31/05/2024

Grievance Redressal Committee

Summary of Grievances Received During AY 2023-24

Total 4 grievances received from students. The details of the nature of grievance & action taken are furnished below.

Sr.No	Complaint Details	Remark
1.	Cleaning of washroom of Girls common room	Forwarded to Housekeeping Supervisor for further action
2.	Cleanliness & Sanitary condition of canteen	Forwarded to Canteen In-charge for further action
3.	Cleaning washroom of Boys	Forwarded to Housekeeping Supervisor for further action
4.	Repair of Non-working fans	Forwarded to College Electrician




Dr. S. A. Chavan
Chairperson
PRINCIPAL
Govindrao Wanjari College
of Engineering & Technology
Salai Godhani, Hudkeshwar Rd
Nagpur-441204